

LOKSATTA

21 JULY 2008

उद्योगी बालमित्रांसाठी उपयुक्त पुस्तक

तुम्हा मुलांना उद्योग करायला फार आवडतं ना? मोठी माणसं त्याला उपद्व्याप म्हणतात. पण तुम्ही तुमची कल्पकता वापरून, प्रयोग करून किती आनंद घेत असता! तुम्हाला चालणारी, उड्या मारणारी, काहीतरी हालचाल करणारी खेळणी बनवायला खूप आवडतात. कागदाच्या वस्तू बनवायला मजा येते. बिया, दगड, शंख-शिंपले, विविध आकाराच्या बाटल्या, काटक्या असं काय काय तुम्ही आवडीने जमवता ना! मग अशा



उद्योगी बालमित्रांकडे अरविंद गुप्ता यांचं 'Hands On' हे अप्रतिम पुस्तक असायलाच हवं. यात आहेत ढेर साऱ्या आयडिया. कित्येक धमाल खेळ, कोडी, गणिती कमाल, कलाकुसर असं बरंच काही. यात टॅनग्रॅमची कल्पक डिझाईन आहेत. क्रिप्टोग्रॅम्स, काडीकोडी, दृष्टिभ्रमाची गंमत असा मॅदूला खुराक आहे. कागदाच्या अनेक वस्तू बनवण्याच्या कृती यात दिल्या आहेत. या पुस्तकात बघून कागदी चेंडू, विमान, फुलपाखरू, मासा असं काय काय बनवता येईल. रबराचे तुकडे, दोग, बुचं, रिफ्ल, पेन्सिल, स्ट्रॉ, खोके, पुट्टा अशा साध्या वस्तू वापरून विज्ञान-खेळणी बनवण्याच्या तऱ्हा या पुस्तकातून समजतात. बिया, दगड, पानं वापरून किती सुरेख कलाकुसर करता येते, हेही या पुस्तकातून कळतं. काही रंजक बोधकथाही पुस्तकात वाचायला मिळतात. या पुस्तकातील प्रयोग, कोडी, कलाकृती करता करता अनेक वैज्ञानिक तत्त्वं आपल्याला सहज अवगत होतात. कल्पकतेला दिशा मिळते. कलेचा आनंद मिळतो. हे पुस्तक एका विशिष्ट वयोगटासाठी नाही. अगदी ३-४ वर्षांच्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त वाटेल, असे हे पुस्तक आहे. अरविंद गुप्ता हे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टी भिनवू पाहणारे आणि त्यांची कल्पकता फुलवण्यासाठी धडपडणारे संशोधक. त्यांनी प्रचंड अभ्यास आणि संशोधन करून मुलांसाठी शोधलेल्या प्रयोगांचे आणि गोष्टींचे 'Hands On' हे संकलन आहे. या संकलित पुस्तकाचा अनुवाद निलांबरी जोशी यांनी केला आहे. 'मनोविकास प्रकाशन'ने प्रसिध्द केलेल्या या १२० पानी पुस्तकाची किंमत आहे १०० रुपये.

